

so v. a. त्र्यम्बक dem Rudra Trjambaka geweihte Kuchen (अपूर्व) TS. 3, 2, 2, 8. देवं त्र्यम्बकैरपदात् TBr. 1, 4, 10, 9. त्र्यम्बके नुद्धं निरवादपृष्ठ 6, 8, 1. Kāt. 36, 14. ČAT. Br. 2, 6, 2, 1. 9. Kāt. Ča. 15, 2, 3. Čāñka. Br. 5, 7. Āc. Ča. 2, 19. — 3) m. Bez. der Opferhandlung, bei welcher diese Kuchen vorkommen, Čāñka. Ča. 14, 10, 22. — 4) f. शा Bein. der Pārvati H. 203. die drei Augen sind: साम्, सूर्य und अनिल Devi-P. im ČKDra. — 5) n. N. eines Liṅga Čiva-P. in Verz. d. Oxf. H. 64, a, 8. Verz. d. B. H. No. 1242.

त्र्यम्बकसख (त्र्य + सख = सखि) m. der Freund Trjambaka's, Bein. Kuvera's AK. 1, 1, 63.

त्र्यम्बुक (त्र्यम्बक?) eine Art Fliege VjutP. 117.

त्र्यर s. u. 1. शर्.

त्र्यरुण (त्रि + श्रुण) m. N. pr. eines Mannes mit dem patron. Trai-vr̥shna RV. 5, 27, 1. 2. Liedverfasser Ind. St. 3, 218. Traidhātva Aik-shvāka Pāñkav. Br. 13, 3. — Vgl. त्रयारुण.

त्र्यरुष (त्रि + श्रुष्ट) adj. f. इः an drei Stellen röthlich gezeichnet: गावः Rv. 8, 46, 22.

त्र्यवर s. u. श्वर् 1, e.

त्र्यवि m., त्र्यवी (त्रि + श्रवि?) f. ein achtzehn Monate altes Kalb: ऊर्धा तस्यै त्र्यविरेतिरुणाणा RV. 3, 55, 14. VS. 14, 10. 18, 26. 21, 12. 24, 5. 12. 28, 24. fem. 18, 26. — Vgl. पञ्चार्वि.

त्र्यशीति (von त्र्यशीति) adj. f. इः der 83te MBa. und HABIV. in den Unterschrr. der Adhjāja.

त्र्यशीति (त्रि + श्रशीति) f. dreiundachtzig P. 6, 3, 48. 2, 35.

त्र्यशीतितम (vom vorherg.) adj. der 85te R. in den Unterschrr. der Adhjāja.

त्र्यष्टक 1) adj. drei (त्रि) Ashṭakā enthaltend: द्वैमत् Gobh. 3, 10, 5. — 2) n. eine Art Gefäß Suča. 1, 171, 19.

त्र्यष्टन् (त्रि + श्रष्टन्) drei Mal acht: त्र्यष्टवर्ष 24 Jahre alt M. 9, 94.

त्र्यत्र (त्रि + श्रत्र) 1) adj. dreieckig. — 2) m. N. einer Pflanze, = त्रिधारासुकी Rāgān. im ČKDra. u. dem letzten W. — 3) n. Dreieck Co-lebr. Alg. 58. Vgl. u. श्रत्र.

1. त्र्यहृ (त्रि + श्रहृ = श्रहन्) n. ein Zeitraum von drei Tagen (त्र्यन्म् während dreier Tage, त्र्यहृत् und त्र्यहृन nach drei Tagen) ČAT. Br. 11, 5, 4, 11. 14, 9, 4, 12. Kauč. 141. M. 4, 110. 222. 5, 64. 72. 10, 92. 11, 211. JĀG. 1, 144. VARĀH. Brh. S. 24, 60. 29, 31. 33, 11.

2. त्र्यहृ (wie eben) 1) adj. drei Tage dauernd R. 4, 13, 43. — 2) m. eine dreitägige Feier ČAT. Br. 4, 5, 4, 13. 9, 1. 12, 2, 2, 12. Āc. Ča. 9, 1. Kāt. Ča. 24, 7, 14 u. s. w.

त्र्यहृत्पर्श (1. त्र्यहृ + स्पर्श) m. das Zusammenstoßen dreier lunarer Tage mit einem solaren Gjotisha im ČKDra. त्र्यहृत्पर्श n. dass. Gjotishatattva ebend.

त्र्यहीन (von 1. त्र्यहृ) adj. drei Tage dauernd Liṭ. 8, 4, 11.

त्र्यहृक्ति (1. त्र्यहृ + ऐहृक्ति) adj. der auf drei Tage Nahrungsmittel im Vorrath hat M. 4, 7. KULL. führt ऐहृक्ति auf इहृ zurück; aber vom belegbaren ऐहृक्ति (von इहृ hier) hiesig, am Orte setzend, könnte man wohl auch zur Bed. vorräthig, Vorrath gelangen. — Vgl. त्र्यहृक्ति.

त्र्यङ्क (त्रि + श्रङ्क) adj. nach drei Tagen erfolgt Vor. 6, 38. 39.

त्र्यात्मायण (von त्र्यता) m. wohl ein Čiva-Verehrer gaṇa देषुकार्यादि zu P. 4, 2, 54. °भत्ता (proparox.) n. eine von einer solchen Religionsgenossenschaft bewohnte Gegend ebend.

त्र्यायुष (त्रि + श्रायुष) n. P. 5, 4, 77. dreifache Lebensdauer oder Leibeskraft; nach MAULD. die dreifache d. i. aus Kindheit, Jugend und Alter bestehende Lebenszeit; vgl. ČAT. Br. 12, 9, 4, 8. त्र्यायुष ज्ञामदग्धः काश्यपत्स्य त्र्यायुषम् देववेषु त्र्यायुषं तत्रो अस्तु त्र्यायुषम् VS. 3, 62.

त्र्यायुणि (von त्र्यरुण) m. N. pr. des Vjāsa im 13ten Dvāpara Vāju-P. in Verz. d. Oxf. H. 52, b, 37. — Vgl. त्रयारुण.

त्र्यार्षेय (त्रि + श्रार्ष) adj. drei R̥shi-Stammbäume in sich schliessend: प्रवर् PRĀVARĀDHJ. in Verz. d. B. H. 58. fgg. Nach KANDRAČEKHARA-VI-KASPATI'S KĀDANĀDHĒNUVYIDHI im ČKDra. soll der pl. so v. a. ein Blinder, ein Tauber und ein Stummer (!) bedeuten.

त्र्यालिखित (त्रि + श्रा०, partic. von लिख् mit श्रा०) adj. an drei Stellen geritzt, drei Marken tragend: इष्टका ČAT. Br. 6, 5, 2, 2. TS. 5, 2, 8, 3, 4. वत् aus solchen Backsteinen bestehend: चिति ČAT. Br. 8, 7, 2, 17.

त्र्यावृत् (त्रि + श्रावृत्) adj. in drei Abtheilungen verlaufend, aus drei Reihen bestehend: त्रिः पर्यग्निकरोति त्र्यावृद्धि पञ्चः TBr. 2, 1, 2, 4. ČAT. Br. 12, 2, 2, 12. त्र्यावृतो वै देवाव्यावृत इम लोकाः 13, 1, 2, 2. — Vgl. त्रिवृत्.

त्र्याशेरू (त्रि + श्राशेरू) adj. mit drei Milchproducten gemischt: सोमः RV. 5, 27, 5. Nach SĀJ. mit दृधि, मत्तु, पयस् gemischt.

त्र्याहूल (?) Suča. 4, 201, 2.

त्र्याहाव (त्रि + श्राहाव) gaṇa धूमादि zu P. 4, 2, 127. त्र्याहूव v. l.

त्र्याहृक (von त्रि + श्रहृ = श्रहन्) adj. 1) nach drei Tagen wiederkehrend: त्र्यहृ Fieber APARĀGĪTĀSTOTRA im ČKDra. — 2) auf drei Tage mit Nahrungsmitteln versorgt JĀG. 1, 128. त्र्याहृक (vgl. त्र्यहृक्ति) v. l.

त्र्यत्रीभाव (त्रि + त्र० von उत्तर + भू०) m. eine Progression mit drei Läti. 6, 5, 17.

त्र्युदाप॑ (त्रि + उदाप् von इ mit उद् + श्रा०) n. das dreimalige Hinzutreten zum Altar (in den drei täglichen Spenden) RV. 4, 37, 3.

त्र्युद्धैन (त्रि + उधन् = उधन्) adj. drei Zitzen —, Euter habend: त्रिपात्रस्यै वृषभो विश्वद्वैप उत त्र्युधा पुरुष प्रतावान् RV. 3, 56, 3.

त्र्युषण (त्रि + उषण) n. die drei hitzigen Stoffe: Ingwer, schwarzer und langer Pfeffer AK. 2, 9, 112 (nach ČKDra. soll dies die Lesart des Textes und त्र्युषण eine von BHĀR. aufgeföhrte Var. sein). त्र्युषण H. 422. Suča. 1, 142, 12. 161, 5. 315, 1. 2, 420, 2. 493, 16.

त्र्युच (त्रि + स्त्रुच्) n. = त्र्युच, त्र्युच eine aus drei Versen bestehende Strophe M. 8, 106. 11, 254. JĀG. 1, 24. 238.

त्रेत (त्रि + एत) adj. f. त्र्यैषीनी und त्र्येनी an drei Stellen bunt, — gesprenkelt: शत्तली ČAT. Br. 2, 6, 4, 5. Kāt. Ča. 5, 2, 15. Āc. Grh. 1, 14. Pār. Grh. 1, 15. 2, 1.

त्र्यैषिक adj. v. l. für त्र्याहृक्ति JĀG. 1, 128. — Vgl. त्र्यहृक्ति.

1. त्रु॒ नु॒ Stamm der 2ten Person sg. त्रु॒म् RV. 2, 1, 1. fgg. त्रु॒म् 1, 5, 8. 63, 6. 102, 9. त्रु॒या 102, 4. 2, 4, 9. 23, 10. त्रु॒ा॒ त्रु॒या॒ त्रु॒या॒ 1, 102, 4. 4, 28, 1, 2. 8, 81, 31. त्रु॒यम् 7, 14, 13. 19, 10. 29, 1. mit Absfall des म vor Vocalen (vgl. अस्त्वाकम्): त्रु॒येदुमा सवना॒ 22, 7, 1. 135, 2. 8, 71, 5. 9, 62, 27. auffallend मम त्रु॒य च सवनम् Pār. Grh. 1, 6.